

**आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना**

**२०११-२०१२ चे "नंदुरबार जिल्हातील अक्कलकुवा**

**धडगांव तालुक्यांच्या विशेषकृति कार्यक्रमांतर्गत"**

**अर्थसंकल्पीत झालेल्या तरतुदीचे योजनानिहाय वाटप.**

**महाराष्ट्र शासन**

**आदिवासी विकास विभाग**

**शासन निर्णय क्र.विकृका-२०११/प्र.क्र.२८३/का.६**

**मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.**

**दिनांक :- ०३ ऑक्टोबर, २०११.**

- वाचा :-** १) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.६५/अर्थसंकल्प-३, दि.३१.३.२०११  
२) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.लेखानु -२०.११/प्र.क्र.३७/अर्थसंकल्प-४, दि.८.४.२०११  
३) शासन परिपत्रक, वित्त विभाग क्र.अंदाज २०.११/प्र.क्र.९३/२०११/अर्थसंकल्प-३, दि.६ मे, २०११  
४) शासन परिपत्रक क्र.अंदाज-२०.११/प्र.क्र.९३/२०११/अर्थसंकल्प-३, दि.२१ सप्टेंबर, २०११.  
५) शासन निर्णय, आ.वि.वि. क्रमांक :- टिएसपी-२००४/प्र.क्र.३८/का.६, दि.२४ ऑगस्ट, २००४.  
६) शासन निर्णय, आ.वि.वि. क्रमांक :- विकृका-२००६/प्र.क्र.४२/(भाग-२)/का.६, दि.१६ फेब्रुवारी, २००६.  
७) शासन निर्णय, आ.वि.वि. क्रमांक :- विकृका-२००६/प्र.क्र.४२/(भाग-२)/का.६, दि.२५ फेब्रुवारी, २००६  
८) शासन शुद्धीपत्रक, आ.वि.वि. क्रमांक :- विकृका-२००६/प्र.क्र.४५(भाग-२)/का.६, दि.१७ डिसेंबर, २००६.

**शासन निर्णय :-** आदिवासी उपयोजनेतर्गत "नंदुरबार जिल्हातील अक्कलकुवा धडगांव तालुक्यांच्या विशेषकृति कार्यक्रमांतर्गत" चालू कामांसाठी सन २०११-१२ या चालू अर्थिक वर्षाच्या कालावधीसाठी अर्थसंकल्पीय अंदाजात समाविष्ट करण्यात आलेल्या तरतुदीचे योजनानिहाय वाटप आणि प्रत्येक योजनांचे नियंत्रण अधिकारी सोबत जोडलेल्या विवरणपत्रात दर्शविले आहेत. सोबतच्या विवरणपत्रातील स्तंभ-२ मध्ये दर्शविलेल्या योजनांच्या तरतुदी स्तंभ-३ मध्ये दर्शविलेल्या नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त खर्च करण्यासाठी ठेवण्यास मंजूरी देण्यात येत आहे.

२. नियंत्रक अधिकारी आणि विभाग प्रमुख यांनी ही तरतुद खर्च करतांना शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.टिएसपी-२००३/प्र.क्र.१०१/का-६, दि.२६.७.२००४ व टिएसपी-२००५/प्र.क्र.५९/का-६, दि.१०.११.२००५ मधील अटीचे कटाक्षाने पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत उपलब्ध करून दिलेली तरतुद फक्त आदिवासी लोकांकरिता वा आदिवासी उपयोजना क्षेत्रांतर्गत खर्च करण्यांत यावी. तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील केलेली तरतुद त्याच क्षेत्रासाठी खर्च करण्यांत यावी. आदिवासी उपयोजनेतर्गत केलेली तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर सर्वसाधारण योजनेखाली खर्च करण्यांत येवू नये. जर आदिवासी उपयोजनेत केलेली तरतुद खर्च झाली नाही तर सदर तरतुद प्रत्यार्पित करावी व कोणत्याही परिस्थितीत आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च करण्यांत येऊ नये. जर आदिवासी उपयोजनेची तरतुद आदिवासी क्षेत्राबाहेर खर्च झालेली आढळलेल्यास याबाबत संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरण्यांत येईल. तसेच प्रस्तुत शासन निर्णयाद्वारे वितरित करण्यात येत असलेल्या तरतुदी मासिक खर्च विवरणपत्राप्रमाणे खर्च करण्याची दक्षता सर्व नियंत्रक अधिकाऱ्यांनी घ्यावी. सदर तरतुदी संगणक वितरण प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

३. नियंत्रक अधिकारी/विभाग प्रमुख यांनी प्रचलित नियम कार्यपद्धती व सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून चालू योजनांवर खर्च करावा. हे आदेश फक्त अंमलबजावणी/ नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवलेल्या तरतुदीस प्रशासकीय दृष्ट्या मान्य केलेल्या चालू योजनांवर खर्च करण्यासाठी आहेत. याची नियंत्रक अधिकाऱ्यांनी नोंद घ्यावी.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र.३०९/व्यय-१४, दि.३०.९.२०११ च्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. संदर्भ क्र.४ अन्वये वित्त विभागाच्या शासन निर्णयानुसार ३१, सहाय्य अनुदाने (वेतनेतर) या शिर्षाखालील अर्थसंकल्पीत तरतुदीपैकी ५०% पर्यंत रक्कम वित्त विभागाचे पूर्व सहमतीशिवाय आहरित करता येईल. ३१, सहाय्य अनुदाने (वेतनेतर) या शिर्षाखालील तरतुदी वितरणासाठी वित्त विभागास अपेक्षित असलेली माहिती व पूर्वी वितरीत केलेल्या रकमांचे विनियोग प्रमाणपत्रे विभागाने सादर केल्यास अर्थसंकल्पीत तरतुदीच्या ७५% पर्यंत निधी वितरीत करता येईल.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक २०१११००३१५४१०७००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

४१. न. ८१०/८३१०११

( श. र. सावंत )  
कार्यासन अधिकारी

प्रति,

विभागीय आयुक्त, नाशिक विभाग, नाशिक.

आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

जिल्हाधिकारी, नंदुरबार, जि.नंदुरबार.

प्रधान मुख्य वन संरक्षक, नागपूर.

महाव्यवस्थापक, महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण, येरवडा, जि.पुणे.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.

मुख्य वन संरक्षक (प्रादेशिक), धुळे यांचे कार्यालय, धुळे.

उपवनसंरक्षक, नंदुरबार वन विभाग, शहादा यांचे कार्यालय, जि.नंदुरबार.

महालेखापाल, (लेखा परिक्षा/लेखा व अनुशेयता), महाराष्ट्र-१/२, मुंबई/नागपूर.

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार/तळोदा, जि.नंदुरबार.

संचालक, सार्वजनिक आरोग्य संचालनालय, मुंबई.

सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

उद्योग ऊर्जा व कामगार विभाग (ऊर्जा), मंत्रालय, मुंबई-३२.

वित्त विभाग (का.व्यय-१४/अर्थसंकल्प-१९), मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

सर्व अवर सचिव/कक्ष अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

निवड नस्ती (का.६), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.

**आदिवासी उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय  
तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : सार्वजनिक आरोग्य योजनेचे नांव : प्राथमिक आरोग्य केंद्रे/ उपकेंद्रे बांधकाम (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी : ५</b> मुख्य लेखाशिर्ष : २२१०- वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०६-सार्वजनिक आरोग्य-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना- (०१)-जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना- (०१) (०८) रेस्कू कॅम्प (२२१० ४८७६) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)		
<b>बाब</b>	<b>२०११-१२ साठी केलेली तरतूद</b>	<b>२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	२७१८२	प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय,	सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय,	
एकूण	२७१८२	विभाग, मंत्रालय, मुंबई	मुंबई	

**आदिवासी उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय  
तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : वने योजनेचे नांव : एकत्रित जंगल विकास कार्यक्रम (रुपये हजारात)</b>		<b>मागणी क्रमांक टी : ५</b> मुख्य लेखाशिर्ष : २४०६- वनीकरण व वन्यजीवन-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-०१ वनीकरण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना -(०१) (०३) एकत्रित जंगल विकास कार्यक्रम (२४०६ २०८१) ०२-मजूरी, २१-सामग्री व पुरवठा		
<b>बाब</b>	<b>२०११-१२ साठी केलेली तरतूद</b>	<b>२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
०२-मजूरी	९९०६	प्रधान सचिव (वने)	महसूल व वन विभाग, मंत्रालय,	
२१-सामग्री व पुरवठा	२४७७	महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई	मुंबई	
एकूण	१२३८३			

**आदिवासी उपयोजनेखालील २०११-१२ चे जिल्हानिहाय अंदाजपत्रकीय  
तरतूदीचे वाटप**

<b>शिर्ष : विद्युत विकास</b> <b>योजनेचे नांव : ग्रामीण विद्युती करण</b> <b>(रुपये हजारात)</b>	<b>मागणी क्रमांक टी : ५</b> <b>मुख्य लेखाशिर्ष : २८०१-वीज-पंचवार्षिक योजनांतर्गत योजना-८०-सर्वसाधारण-७९६-जनजाती क्षेत्र उपयोजना-(०१) जनजाती क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना-राज्य योजनांतर्गत योजना -(०१) (०२) महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना अनुदाने (२८०१ २६९८) ३१, सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)</b>			
<b>बाब</b>	<b>२०११-१२ साठी केलेली तरतूद</b>	<b>२०११-१२ ची अर्थसंकल्पीय तरतूद सुपूर्द करण्यात आलेला नियंत्रक अधिकारी</b>	<b>प्रशासकीय विभाग</b>	<b>शेरा</b>
<b>१</b>	<b>२</b>	<b>३</b>	<b>४</b>	<b>५</b>
३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेतर)	२०६६०३	सचिव (ऊर्जा) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई	उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई	
<b>एकूण</b>	<b>२०६६०३</b>			